

राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक
मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : रामवि-१०१४/प्र.क्र.४४/२०१४/भाषा-३,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: १९ मार्च, २०१६.

वाचा : शासन निर्णय समक्रमांक दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५.

शासन शुध्दीपत्रक :-

राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबतच्या संदर्भाधीन दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५ च्या शासन निर्णयामधील विवरणपत्रातील अ.क्र.७ येथील प्रा.अरुण यार्दी यांचे नांव प्रा.अमृत यार्दी असे वाचण्यात यावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०३१९१५४००५३५३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ. गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा.मुख्यमंत्र्यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
४. मा.मंत्री, शालेय शिक्षण यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
६. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. संचालक, भाषा संचालनालय, मुंबई,
८. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे,
९. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण व प्रौढ शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१०. संचालक, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे,
११. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे,
१२. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे,
१३. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई,
१४. संचालक, आदिवासी संशोधन व विकास संस्था, पुणे,
१५. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१६. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई,
१८. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
१९. सर्व अशासकीय सदस्य, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२०. महालेखापाल, महाराष्ट्र १ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), मुंबई,
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२२. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,
२३. अवर सचिव (भाषा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२४. निवड नस्ती.